

# देवा बरोबर वेळ

रविवारी

सोमवार

मंगळवार

बुधवार

गुरुवार

शुक्रवार

शनिवार

**5** तुमच्या कृती, विचार आणि वृत्ती ह्याबद्दल ह्या आठवडयात विचार करा. ते देवाने मंजूर केले आहेत काय?




**6** शाळेतील पाच मित्रांना तुम्ही सांगू शकाल असे पवित्र शास्त्रातील वचन शोधा, जे वचन तुमच्यासाठी आर्शावाद होते आणि का ते समजवून सांगा.



**7** तुमच्या घरात काही तरी स्वच्छता करून तुमच्या आईवडीलांना आश्चर्यचकित करा. जेव्हा त्यांच्या ते लक्षात येईल तेव्हा त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्यावर किती प्रिती करता.

**8** तुमच्या आईवडीलांसाठी कार्ड तयार करा, त्यांच्या बरोबरची तुमची विशेष आठवण ह्या बद्दल लिहा किंवा चित्र काढा. नंतर तुमच्या आईवडीलांसाठी प्रार्थना करा.



**9** मतभेद किंवा भांडण झाल्यावर तुम्ही रागात राहता काय? जर आपण पूर्ण मनापासून देवाला मागीतले तर तो आपल्याला तो राग दूर करण्यासाठी मदत करेल. कलसै 3:12-17

**10** इतिहास 16:34 वाचा आणि देवाच्या तुमच्यासाठीच्या महान प्रेमासाठी त्याचे आभार माना.




**11** संध्याकाळी इफिस 6:1-2 वाचा. ह्या आठवडयात तुम्ही जे वाईट केले त्यासाठी देवाची व तुमच्या आईवडीलांची क्षमा मागा आणि त्यांना अलिंगण द्या.

**12** तुमच्या सर्वात चांगल्या मित्राला फोन करा आणि विचारा, 'पुढील आठवडयात मी तुझ्यासाठी काय प्रार्थना करू?'



**13** तुम्ही ह्या आधी कधीच केली नाही अशी गोष्ट करण्याचा प्रयत्न करून पुढील आठवडी घरी मदत करा. संध्याकाळी तुमच्या कुटुंबासोबत एकत्र या आणि प्रत्येकाने तुमच्यासाठी जे केले त्यासाठी त्यांचे आभार माना.



**14** मंडळीतील तुमच्या मित्रांना व्हीडिओ कॉल करा आणि प्रार्थना करा की देव तुमच्या आईवडीलांना दररोज नवीन सामर्थ्य देईल.



**15** ज्या मुलांना आईवडील नाहीत त्यांच्यासाठी प्रार्थना करा की देवाने त्यांचे सांत्वन करावे, त्यांना शांती द्यावी आणि त्याने त्यांचा पिता व्हावे.

**16** सकाळी नारत्याच्या वेळेस प्रार्थनेचे नेतृत्व करा आणि प्रार्थना करा की मंडळीतील प्रत्येक व्यक्तीला सुध्दा अन्न मिळावे.



**17** ज्या गोष्टींबद्दल तुम्ही आनंदी नाहीत अशा गोष्टींबद्दल देवाबरोबर बोला आणि प्रार्थना करा की तुम्ही रागात किंवा दुःखी राहू नये आणि देवाने तुम्हाला आनंदी होण्यासाठी मदत करावी.

**18** योहान 14:13-14 वचनातील कल्पनांचे अवलंबन करून आजारी मुलांसाठी प्रार्थना करा.

**19** आज सकाळी देवाची उपकारस्तुती करा आणि त्याला काहीच मागू नका.



**20** जेव्हा सर्व काही चांगले होते तेव्हा देवावर भक्ती ठेवणे सोपे आहे, परंतु जेव्हा गोष्टी ठीक नसतात तेव्हा आपण त्याच्यावर भक्ती ठेवतो तेव्हाही देव खूप होतो. तुमच्या व तुमच्या आईवडीलांच्या विश्वासासाठी प्रार्थना करा.

**21** तुमच्या मावस किंवा चुलत बहीण भावांना संपर्क करा ज्यांच्या सोबत तुम्ही हल्ली बोलले नाही. त्यांच्या बरोबर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करा.

**22** ज्या पाच गोष्टींसाठी तुम्ही देवाचे आभारी आहात त्या बद्दल बोला आणि त्याला सांगा की तुम्ही त्यासाठी किती आभारी आहात.

5

**23** शास्त्रे 9 मधून तुम्ही ज्या गोष्टी शिकले त्यातील एक गोष्ट जेवणाच्या वेळेस तुमच्या कुटुंबाला सांगा.

**24** मंडळीतील एका मित्राला फोन करा आणि त्याला तुमच्यासाठी व तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करा. कलसै 1:9



**25** अनुवाद 28:4 वाचा आणि तुमच्या आईवडीलांसाठी प्रार्थना करा.

**26** मंडळीतील तुमच्या मित्रांना व्हीडिओ कॉल करा आणि प्रार्थना करा की देव तुमच्या आईवडीलांना दररोज नवीन सामर्थ्य देईल.



**27** ज्या मुलांना आईवडील नाहीत त्यांच्यासाठी प्रार्थना करा की देवाने त्यांचे सांत्वन करावे, त्यांना शांती द्यावी आणि त्यांना त्यांचा पिता व्हावे.



**28** सकाळी नारत्याच्या वेळेस प्रार्थनेचे नेतृत्व करा आणि प्रार्थना करा की मंडळीतील प्रत्येक व्यक्तीला सुध्दा अन्न मिळावे.

**29** असे गीत शोधा जे तुम्हाला माहित नाही परंतु ते गीत तुमच्या जीवनामध्ये जे आर्शावाद आहेत त्याचा संदेश तुम्हाला देतील.

**30** तुम्ही ह्या आधी कधीच केली नाही अशी गोष्ट करण्याचा प्रयत्न करून पुढील आठवडी घरी मदत करा. संध्याकाळी तुमच्या कुटुंबासोबत एकत्र या आणि प्रत्येकाने तुमच्यासाठी जे केले त्यासाठी त्यांचे आभार माना.



**31** जरी तुमच्या बरोबर वाईट गोष्टी घडल्या असतील तरी. आज सकाळी चांगल्या गोष्टींसाठी प्रार्थना करा.

Children are Important

जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील; तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे; तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत. स्तोत्रसंहिता 16:11

JULY 2020